

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
अधिसभेच्या २५ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२८ सप्टेंबर, २०२१ दुपारी १२:०० वा.



प्रस्तुत विद्यापीठाच्या अधिसभेची २५ वी बैठक मंगळवार, दि.२८ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १२:०० वा. Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सींगने मा.कुलगुरु महोदया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सींगने व सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित असलेले सदस्य खालीलप्रमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. शं. द. नवले - प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा	सदस्य
४)	प्राचार्य डॉ.शं.कि.पाटील-प्र.अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा	सदस्य
५)	डॉ. वि. ल. कदम, प्र.अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा	सदस्य
६)	डॉ. वि. पां. शिखरे, प्र. अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. शि. सु. गणापूर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	सदस्य
८)	सीए श्रे. हु. शहा, वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
९)	डॉ. स. श्या. लड्डा, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य	सदस्य
१०)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे, प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र	सदस्य
११)	डॉ. व. गु. कोरे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ	सदस्य
१२)	प्राचार्य डॉ. सु. कि. पवार, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण	सदस्य
१३)	प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी	सदस्य
१४)	प्राचार्य डॉ. द. शा. परिचारक	सदस्य
१५)	प्राचार्य डॉ. रा. रा. पाटील	सदस्य
१६)	प्राचार्य डॉ. अ. बा. शिंगाडे	सदस्य
१७)	प्राचार्य डॉ. भि. मु. भांजे	सदस्य
१८)	प्राचार्य डॉ. श्रीमती कि. अ. पांडे	सदस्या
१९)	श्री. सं. स. नवले	सदस्य
२०)	डॉ. ब. पां. रोंगे	सदस्य
२१)	श्री. अ. कि. आवळे	सदस्य
२२)	डॉ. चं. स. चव्हाण	सदस्य

२३)	डॉ. म. शं. कलशेट्टी	सदस्य
२४)	डॉ. गं. धु. बिराजदार	सदस्य
२५)	डॉ. तु. वि. शिंदे	सदस्य
२६)	डॉ. सु. कु. शिंदे	सदस्य
२७)	डॉ. ता. ज. फुलारी	सदस्य
२८)	डॉ. श्रीमती भा. दि. रेवडकर	सदस्या
२९)	डॉ. रा. शि. मेंते	सदस्य
३०)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे	सदस्य
३१)	डॉ. श्रीमती मा. ज. पाटील	सदस्या
३२)	कु. अ. चं. चव्हाण	सदस्या
३३)	श्री. शे. शं. साळुंके	सदस्य
३४)	श्री. रा. शि. गायकवाड	सदस्य
३५)	श्री. ए. अ. आ. शेख	सदस्य
३६)	श्री. स. मा. गायकवाड	सदस्य
३७)	श्री. सु. तु. सरवदे	सदस्य
३८)	श्री. गि. फु. राणे	सदस्य
३९)	अॅड नि. सु. मंकणी	सदस्या
४०)	श्रीमती प. र. नागणसुरे	सदस्या
४१)	श्री. दि. अ. चव्हाण	सदस्य
४२)	अॅड. अ. शि. कळके	सदस्य
४३)	श्री. मो. श्या. डांगरे	सदस्य
४४)	श्री. ग. रे. धरणे	सदस्य
४५)	डॉ. म. बा. देशमुख	सदस्य
४६)	श्रीमती रे. अ. महागांवकर	सदस्या
४७)	श्री. सि. भै. पाटील	सदस्य
४८)	श्री. शि. ब. हिरेमठ	सदस्य
४९)	श्रीमती अ. अ. तडवळकर	सदस्या
५०)	प्रा. डॉ. सु. कि. पवार, प्र. कुलसचिव	सदस्य-सचिव

स्वागत:

प्र.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच नव्याने नियुक्त झालेले डॉ. शि. सु. गणापूर - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ. स. श्या. लड्डा - संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य व डॉ. सु. कि. पवार - प्र.कुलसचिव यांची ही पहिलीच बैठक असल्याने अधिसभेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती :

अधिसभेच्या या बैठकीस डॉ. ह. कृ. आवताडे यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. तसेच डॉ.ध.र.माने-शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे, डॉ.द.व्यं.जाधव-सहसंचालक, (तंत्र शिक्षण) मा. शिक्षण संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी, प्राचार्य डॉ.गु.नि.चिट्टे, प्राचार्य डॉ.सु.श्री.गोरे, श्री.प्र.त्रं.पाटील, श्री.र.ब.शिंदे, कु.स्व.ज.मोहिते-पाटील, श्री.ता.ज.गावडे व श्री.म.म.अनासपुरे हे या अधिसभेच्या बैठकीस अनुपस्थित होते.

कुलसचिवांनी परिनियम ४७४ (१) नुसार, मा. कुलगुरुंना अधिसभेच्या मागील बैठकीपासून या बैठकीदरम्यानच्या कालावधीतील विद्यापीठातील घडामोडीचा आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती केली व त्याप्रमाणे मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला.

➤ कुलसचिव कार्यालय :-

१. दि. २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दीक्षांत समारंभ दिनी विविध पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आले. यावेळी बार्शी येथील डॉ. बबन यशवंत यादव यांना शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल "जीवन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
२. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तुत विद्यापीठामध्ये दि. १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, श्री. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
३. विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुल व संलग्नित महाविद्यालयांमध्ये दि. २७ फेब्रुवारी, २०२१ या दिवशी कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिन "मराठी भाषा गौरव दिन" विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.
४. दि. ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी विद्यापीठाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अरण्यऋषी डॉ. मारुती चित्तमपल्ली यांना निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल "जीवन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
५. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. ०८/१२/२०२० रोजीची अधिसूचना व दि.१०/१२/२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला.
६. विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतननिश्चिती करून घेण्यात आलेली आहे.
७. प्रस्तुत विद्यापीठामध्ये पदोन्नती कोट्यामध्ये वर्ग १, २ व ३ मध्ये रिक्त असलेल्या १५ अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.
८. प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या १) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, २) संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ, ३) अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या रिक्त पदांची भरती करणेकामी दि.०५/०५/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.

९. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदावर डॉ. एस. एस. गणापूर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून ते या पदावर दि. ०१/०९/२०२१ रोजी रुजू झाले आहेत.
१०. संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदावर डॉ. सचिन लड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली असून ते या पदावर लवकरच रुजू होणार असलेबाबत पत्रान्वये कळविले आहे.
११. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून विद्यापीठ परिसरातील अंतर्गत भुयारी गटार तयार करण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
१२. खेलो इंडिया योजनेंतर्गत मल्टीपर्पज हॉल बांधणे या कामासाठी ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
१३. मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरु आहे.
 - **शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभाग:-**
१४. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षाकरिता नवीन महाविद्यालय सुरु करणे कामी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ च्या शासन निर्णयानुसार विहित कार्यवाही करुन अंतिम इरादापत्र मिळणेकामी शासन तरतुदीनुसार कार्यवाही करुन ०३ प्रस्ताव सादर केले.
१५. प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ४० अनुदानित व ६१ विनाअनुदानित महाविद्यालयांच्या शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन करिता तपासणीसूची अद्यावत करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
१६. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षाकरिता नैसर्गिक वाढ मिळणेकामी प्राप्त झालेले पारंपारिक अभ्यासक्रमाचे १५ प्रस्ताव, A.I.C.T.E. अंतर्गत अभ्यासक्रमाचे ०३ प्रस्ताव शासनाकडे सादर केले.
१७. पेट -८ प्रवेश प्रक्रिया राबवून पीएच. डी. संशोधनसाठी पुढील कार्यवाही सुरु आहे.
१८. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील ३१ शिक्षकांना चॅजेस -इन स्टाफ मान्यता देण्यात आली.
१९. शैक्षणिक वर्ष २०१९-२० "Seed Money for Researchers" महाविद्यालय व विद्यापीठ संकुलातील ०८ शिक्षकांना पहिला हप्ता रु. ४,५३,०००/- तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा दुसरा हप्ता महाविद्यालय व विद्यापीठ संकुलातील २१ शिक्षकांना रु. ४,३०,०००/- इतक्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.
२०. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी "Seed Money for Researchers" योजनेंतर्गत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांकडून संशोधनाचे प्रस्ताव मागवण्यात आले असून प्राप्त प्रस्तावाची छाननी प्रक्रिया सुरु आहे.
 - **परीक्षा व मूल्यमापन विभाग:-**
२१. परीक्षा विभागाच्या कामकाजामध्ये ICT चा वापर करुन बहुतांश कामकाज हे पेपरलेस केलेले आहे.
२२. मार्च/एप्रिल- २०२१ ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली.

२३. शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर, २०२१ परीक्षेचे नियोजित वेळापत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
२४. छपाई विभागाकडून प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिका ज्या त्या महाविद्यालयास वितरित करण्यात आल्या आहेत.
- **वित्त व लेखा विभाग:-**
२५. प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतनाचे खाते बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये उघडण्यात आले आहे.
२६. विज्ञान व प्राद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त पत्र क्र. TU/V/RG-CDE(१०८५) २०२०, दि.२२/१२/२०२० नुसार संशोधन कामासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्यांकरिता ५% प्रमाणे GST ची अकारणीबाबत सुट देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या एकूण खर्चात बचत होईल.
- **ज्ञानस्रोत केंद्र:-**
२७. नॅशनल डिजिटल लायब्ररी या प्रकल्पामध्ये आपल्या ग्रंथालयाचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.
२८. कंत्राटी शिक्षकांना १० पुस्तके १ महिन्यासाठी देण्यात येत आहेत.
- **क्रीडा विभाग:-**
२९. प्रस्तुत विद्यापीठात ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला यामध्ये एकूण २६७ व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे.
- **राष्ट्रीय सेवा योजना:**
३०. दि.२७/०४/२०२१ रोजी कोरोना लसीकरण जनजागृती मार्गदर्शन व प्रशिक्षण संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
३१. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “माझा गाव कोरोना मुक्त गाव” हे अभियान प्रस्तुत विद्यापीठ रासेयो एकक असलेल्या महाविद्यालयामध्ये राबविण्यात आले आहे.
- **विद्यार्थी विकास विभाग:**
३२. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रस्तुत विद्यापीठात अॅन्टी रॅगींग समितीची स्थापना करण्यात आली आहे.
३३. प्रस्तुत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता व त्यांचे पालक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसाठी रु.१० लाख विमा रकमेसाठी रु.६८/- इतक्या प्रिमियमच्या रकमेत विमा उतरविण्याची कार्यवाही सुरु आहे.
- **आयक्युएसी विभाग (रुसा)**
३४. दि. १७/०५/२०२१ रोजी प्रस्तुत विद्यापीठाचा IIQA हा नॅक बेंगलोर यांच्या ऑनलाईन पोर्टलवर Submit करण्यात आला.
३५. दि. २५/०७/२०२१ रोजी प्रस्तुत विद्यापीठाचा SSR हा नॅक बेंगलोर यांच्या ऑनलाईन पोर्टलवर Submit करण्यात आला.

➤ **मुलांचे व मुलींचे वसतिगृह:**

३६. वसतिगृहामध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आलेली आहे.
३७. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

संकुले:

➤ **संगणकशास्त्र संकुल :-**

३८. गणित विभागामार्फत दि. २५ मार्च, २०२१ रोजी “The Folding Mathematics” या विषयावर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १८३ विद्यार्थी सहभागी होते.
३९. गणित विभागामार्फत दि. २४/०४/२०२१ रोजी Recent Advances in Mathematics या विषयावर National e-Conference चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी देशभरातून एकूण ३४ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.

➤ **शास्त्रीय उपकरण केंद्र :-**

४०. Ice ३३०० (wide PMT) Atomic Absorption spectrophotometer, Thermo Fisher Scientific, USA.
४१. High Performance Liquid Chromatography (HPLC), Agilent Technology, Singapore- RUSA योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून खरेदी करुन Installation करुन परीक्षण सुरु केले आहे.

➤ **भाषा व वाङ्मय संकुल:-**

४२. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशात विविध कार्यक्रम साजरा करण्यात आला. बी. ई. चणशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज बोरामणी, सोलापूर, प्रस्तुत विद्यापीठ आणि महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ सेवाग्राम, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या दृष्टिकोनातून Self Reliant India: A Gandhian Perspective या विषयावर ऑगस्ट, २०२१ मध्ये होणाऱ्या National Conference चे आयोजन करण्याबाबत भाषा व वाङ्मय संकुलामार्फत कार्यवाही सुरु आहे.

➤ **भौतिकशास्त्र संकुल:-**

४३. विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट-२ % जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या Stanford University प्रकाशित क्रमवारित संकुलाचे संचालक, प्रा. डॉ. विकास पाटील यांचा समावेश झाला आहे.
४४. भौतिकशास्त्र संकुलाकडून कोरोनापासून संरक्षणाकरिता नॅनो मास्कची निर्मिती करण्यात आली व त्याचे पेटंट भारत सरकारच्या पेटंट ऑफीस मे, २०२१ च्या अहवालामध्ये प्रसिध्द झाले.
४५. भौतिकशास्त्र संकुलाकडून ४ In १ Health Plus - Machine ची निर्मिती करण्यात आली
४६. प्रा. डॉ. बी. जे. लोखंडे यांचा Journal of Materials Science (IF ३.१४) आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रसिध्द झाला.

➤ **भूशास्त्र संकुल:-**

४७. मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली आणि जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सोलापूर विद्यापीठास प्राप्त झालेल्या पत्रानुसार दि. २५ जानेवारी, २०२१ रोजी मतदार दिवस साजरा करण्याकरिता पोस्टर स्पर्धेचे भूशास्त्र संकुलातर्फे आयोजन करण्यात आले होते.
४८. भूशास्त्र संकुलामार्फत “Environmental Informatics “प्रमाणपत्र अभ्यासक्रम (६ महिने) सुरु करण्यात आला.
४९. Special Lecture Organised Dr. Rajesh Biniwale on the occasion of 5 June 2021 (World Env. Day)

➤ **वाणिज्य व व्यवस्थापन संकुल :-**

५०. "वैयक्तिक प्रभावीतेसाठी भारतीय मूल्ये" वर दि.२८/०९/२०२० रोजी राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. (पाहुणे: इशिता बन्सल)
५१. एम. बी. ए. विद्यार्थ्यांसाठी दि.१६/१०/२०२० रोजी ऑनलाईन दोन तासांची “रेड कृती योजना” कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (अतिथी डॉ दिपक वायले)
५२. “वैयक्तिक संप्रेषण कौशल्य वाढविणे” या विषयावर दि.२४/०५/२०२१ ते २५/०५/२०२१ या दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (अतिथी: डॉ ज्योती पाटील व डॉ ज्योती वाघमारे)

➤ **ललितकला व कला संकुल:-**

५३. ललितकला व कला संकुलातील एम.ए. नाट्यशास्त्र या विभागाकडील दि.२७ मार्च, २०२१ रोजी “जागतिक रंगभूमी दिन” निमित्ताने “रायगडाला जेव्हा जाग येते” नाटकातील स्वगताचे ऑनलाईन पध्दतीने सादरीकरण करण्यात आले.
५४. ललितकला व कला संकुलातील एम.ए. नाट्यशास्त्र या विभागाकडील दि. १५ जून, २०२१ रोजी “Music for Peace of Mind in the Covide situation” या कार्यक्राममध्ये प्रा. दिपक दाभाडे यांनी ताल-तिनताल मध्ये एकलवादन प्रस्तुत केले.
५५. ललितकला व कला संकुलातील एम.ए. नाट्यशास्त्र या विभागाकडील दि. १६ जून, २०२१ रोजी “Music for Peace of Mind in the Covide situation” या कार्यक्राममध्ये प्रा. अमोल देशमुख यांनी “बटाट्याची चाळ” हे अभिवाचन सादर केले.

➤ **कौशल्य विकास केंद्र:-**

५६. कौशल्य विकास केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी एकूण ९२ अभ्यासक्रम सुरु होते. शै. वर्ष २०२०-२१ मध्ये १०० अभ्यासक्रम झाले असून, सध्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी नवीन १२ अभ्यासक्रम महाविद्यालय/संस्था/संकुलांमध्ये सुरु करण्यात आले आहेत.
५७. कौशल्य विकास केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी एकूण ३३ महाविद्यालय/संस्थांना विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी संलग्निकरण व नूतनीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
५८. राष्ट्रीय कौशल्य गुणवत्ता आराखडा (NSQF) अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील विविध महाविद्यालये/संस्थेमधील प्राप्त ३० अभ्यासक्रम प्रस्ताव प्रस्तावित आहेत.

सदर बैठकीत पुढीलप्रमाणे कामकाज झाले.

[१] अधिसभेच्या दि.१५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या २४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम १५ नुसार, दि.१५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या २४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/२०२१/२८९०, दि. २६ मार्च, २०२१ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.०९/०४/२०२१ पर्यंत होती. या मुदतीत कोणत्याही सदस्यांकडून दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत.

सबब, अधिसभेचा दि.१५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या २४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव:	अधिसभेच्या दि.१५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या २४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.
-------	---

[२] अधिसभेच्या दि. १५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेली कार्यवाही विचारार्थ.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम क्र.१५ नुसार, दि.१५ मार्च, २०२० रोजी झालेल्या २४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/२०२१/२८९०, दि.२६ मार्च, २०२१ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.०९/०४/२०२१ पर्यंत होती. या मुदतीत कोणत्याही सदस्यांकडून दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत. त्यानुसार सदरचे ठराव / सूचना संबंधित विभागाकडे कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले होते.

सबब, अधिसभेचा दि.१५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार कार्यवाही अहवाल विचारार्थ).

ठराव:	अधिसभेच्या दि. १५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
-------	--

[३] २०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ मधील नियम क्र. ६ (१६) नुसार अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यांना द्यावयाची उत्तरे.

(टिपणी: २०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ नुसार, प्रश्न आणि त्यांना व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले उत्तर, २०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ मधील ६ (१४) अन्वये अधिसभेच्या सदस्यांना पाठविण्यात येतील).

ठराव:	१) प्रश्नोत्तराचा तास दुपारी १२:३२ वाजता सुरु झाला व दुपारी ०१:३२ वाजता संपला. वेळेअभावी प्रश्न क्र. ०७ व त्यावरील उपप्रश्न विचारता आले नाहीत. २) प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेले प्रश्न व त्यावर विचारण्यात आलेल्या उपप्रश्नांना देण्यात आलेली उत्तरे याची प्रत सोबत जोडली आहे. (जोडपत्र -अ)
-------	---

[४] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यतेची शिफारस विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५(२) नुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता M/s. SKVM & Company, Solapur यांची संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली होती. M/s. SKVM & Company, Solapur यांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे.

लेखापरीक्षित लेखे, लेखापरीक्षण अहवाल दि.२१/०८/२०२१ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन खालीलप्रमाणे मान्यतेची शिफारस करण्यात आली.

ठराव:	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४(६) (क) नुसार सन २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व लेखापरीक्षित लेखे यावर सविस्तर चर्चा होऊन अहवालातील उपस्थित निरीक्षणे / सुचनांवर सादर केलेला पुर्तता अहवाल स्विकारून व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.
-------	--

वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस दि.३०/०८/२०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव:	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(६)(क) व ३१(यघ) नुसार, सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पुर्तता अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस सादरीकरणामधील दुरुस्तीसह स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	---

सबब, सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यतेची शिफारस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २९ (छ) नुसार अधिसभेच्या विचारार्थ).

ठराव:	प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल सीए श्रे. हु. शहा, वित्त व लेखा अधिकारी यांनी सादर केला. त्यास श्री. स. मा. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचे सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, लेखापरीक्षण अहवाल व पुर्तता अहवालासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २९ (छ) नुसार सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	--

[५] विद्यापीठाचा शै. वर्ष २०१९-२० चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १६ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

डॉ. सु. कि. पवार यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला आहे.

”ही अधिसभा, वार्षिक अहवाल समितीने, अधिष्ठाता मंडळ व व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन असा ठराव करते की, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या १६ व्या वार्षिक अहवालाबाबत केलेल्या शिफारशी मान्य करून मंजूर करण्यात याव्यात.”

(टिपणी: विद्यापीठाचा सन २०१९-२० चा १६ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

- १) डॉ. महेंद्र कदम : अध्यक्ष
- २) डॉ. प्रकाश थोरात : उपाध्यक्ष
- ३) डॉ. दीपक ननवरे : सदस्य
- ४) डॉ. सुहास पुजारी : सदस्य
- ५) डॉ. राजीवकुमार मेंते : सदस्य
- ६) श्री. लक्ष्मण कदम : सदस्य-सचिव

सदर समितीने तयार करून दिलेला वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या दि.३० ऑगस्ट, २०२१ रोजीच्या बैठकीतील विषय क्र.९ नुसार विचारार्थ ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव क्र.९	विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १६ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.
------------	---

सबब, विद्यापीठाचा शै. वर्ष २०१९-२० चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १६ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

ठराव:	विद्यापीठाचा शै. वर्ष २०१९-२० चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १६ वा वार्षिक अहवाल डॉ. सु. कि. पवार, प्र.कुलसचिव यांनी सादर केला असता, त्यास श्री. स. मा. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचा शै. वर्ष २०१९-२० चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेल्या १६ व्या वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	--

[६] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७ (२) (घ) अन्वये अधिसभेकडून १० तज्ज्ञ व्यक्तींचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७(१) अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत विद्यापीठातील एकूण १०१ महाविद्यालयांपैकी ४० अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) शै.वर्ष २०१५-१६ मध्ये झालेले आहे. उर्वरित विना अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन आतापर्यंत झालेले नाही. अनुदानित महाविद्यालयांचे ही शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन होऊन तीन वर्षे झालेले असल्याने सर्व संलग्नित महाविद्यालयाचे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ नुसार शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन करून घेणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ मधील तरतूद खालीलप्रमाणे आहे.

१) प्रत्येक संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था, महाविद्यालयाचा किंवा मान्यता प्राप्त परिसंस्थेचा विद्या विषयक दर्जा व विद्या विषयक प्रशासनाचा दर्जा ठरवणे विद्यापीठाला शक्य व्हावे म्हणून विद्यापीठ निदेश देईल असे अहवाल, विवरणे व इतर तपशील सादर करील.

२) प्र-कुलगुरु, त्याने त्याबाबतीत नियुक्त केलेल्या एका किंवा अधिक समित्यांकडून प्रत्येक विद्यापीठ विभागाची किंवा परिसंस्थेची, संलग्न महाविद्यालयाची किंवा मान्यता प्राप्त परिसंस्थेची, प्रत्येक तीन वर्षातून किमान एकदा तपासणी करण्याची व्यवस्था करील आणि त्या समित्यामध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल:-

क) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता - अध्यक्ष;

ख) विद्या परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात येईल अशी, विद्यापीठाशी अथवा त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही संलग्न महाविद्यालयाशी किंवा मान्यता प्राप्त परिसंस्थेशी संबंधित नसलेली एक तज्ज्ञ व्यक्ती

ग) व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती:

घ) अधिसभेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती :

परंतु अशा समितीवरील कोणताही सदस्य संबंधित महाविद्यालय किंवा परिसंस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित नसेल.

(आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेत्रात १०१ महाविद्यालये आहेत. एकाच समितीला सदरच्या महाविद्यालयाचे प्रशासकीय मूल्यमापन करणे शक्य होत नाही. त्यामुळे किमान १० समित्या गठित कराव्या लागतील.)

विद्यापीठ संलग्नित ४० इतक्या अनुदानित व ६१ इतक्या विनाअनुदानित महाविद्यालयाकरिता अंदाजे १० इतक्या समिती गठित कराव्या लागतील.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षांतून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७(२)(घ) अन्वये प्रत्येक समितीवर अधिसभेच्या वतीने नामनिर्देशित एक तज्ज्ञ असे १० समितीकरिता १० तज्ज्ञ व्यक्तींचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठरावः	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षांतून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७ (२) (घ) अन्वये अधिसभेकडून १० तज्ज्ञ व्यक्तींचे सर्वानुमते खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले.		
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तज्ज्ञ			
१)	डॉ. औदुंबर जाधव, मंगळवेढा	२)	प्राचार्य गजानन धरणे, सोलापूर
३)	डॉ. सुरेश लांडगे	४)	प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे
५)	प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे	६)	डॉ. सुशीलकुमार शिंदे
७)	डॉ. श्रीपाद ढेकणे	८)	डॉ. डी. आर. बाड, पंढरपूर
९)	डॉ. नेताजी कोकाटे	१०)	प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक
११)	डॉ. सी. एस. चव्हाण	१२)	डॉ. श्रीमती भारती रेवडकर
१३)	श्रीमती पद्मावती र. नागणसुरे	१४)	प्राचार्य डॉ. महेंद्र कदम
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बाहेरील तज्ज्ञ			
१)	डॉ. एन. डी. पाटील	२)	प्राचार्य डॉ. नितिन सोनजे
३)	डॉ. बी. डी. सानप, बीड	४)	प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे, सांगली
५)	डॉ. किशोर पवार, दहीवडी	६)	प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सावळज
७)	डॉ. प्रदिप देशमुख, लातूर	८)	डॉ. डी. के. गायकवाड, उस्मानाबाद
९)	प्राचार्य डॉ. स्वाती जोशी मॉडर्न कॉलेज, पुणे	१०)	डॉ. राजेंद्र माने, लांझा, रत्नागिरी

[७] अधिसभा सदस्य श्री. राजेंद्र शिवाजी गायकवाड यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“‘ग्लोबल टिचर’ पुरस्काराने सन्मानीत सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र श्री. रणजितसिंह डिसले गुरुजी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर च्या वतीने मानाची डि.लीट पदवी देऊन गौरव करावा असा ठराव ही अधिसभा करित आहे.”

ठराव:	सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. सचिन मारुती गायकवाड यांनी अनुमोदन दिले. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदरचा विषय मागे घेण्याबाबत सदस्य श्री. राजेंद्र शिवाजी गायकवाड यांनी सभागृहाची परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.
-------	--

[८] अधिसभा सदस्य श्री. सुधाकर तुकाराम सरवदे यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात “पाली” या विषयातून Ph.D. पदवीकरिता सोय उपलब्ध करावी, अशी शिफारस हि अधिसभा विद्या परिषदेकडे करित आहे.”

ठराव:	सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास डॉ. तुकाराम विठ्ठल शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते विद्या परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	---

[९] अधिसभा सदस्य श्री. सचिन मारुती गायकवाड यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व आंतर विद्यापीठीय क्रिडा स्पर्धेत विजेत्या खेळाडूंच्या व्यवस्थापक व मार्गदर्शकास इतर विद्यापीठाप्रमाणे रोख स्वरूपात बक्षीस देण्यात यावे अशी शिफारस हि अधिसभा करत आहे.”

ठरावः	सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळास शिफारस करण्यात आली.
-------	--

[१०] अधिसभा सदस्य प्रा. डॉ. तुकाराम विठ्ठल शिंदे यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“भारतीय ऑलिंपिक महासंघ तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा व राज्य क्रीडा संचालनालयाची मान्यता असलेल्या सॉफ्ट टेनिस या खेळाच्या स्पर्धा सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन स्तरावरती घेण्यात याव्यात अशी शिफारस हि अधिसभा करत आहे.”

ठरावः	सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास श्री. सचिन मारुती गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळास शिफारस करण्यात आली.
-------	--

[११] अधिसभा सदस्य प्रा. डॉ. गंगाधर धुळप्पा बिराजदार यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“शासनाकडून अनुदान/पगार मिळणाऱ्या पदांवर कार्यरत कर्मचारी/अधिकारी यांचे पगार विद्यापीठ निधितून करु नये असा ठराव ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करीत आहे.”

ठराव:	सदरचा प्रस्ताव अधिसभा सदस्य प्रा. डॉ. गंगाधर धुळप्पा बिराजदार यांनी मांडला नसल्याने वगळण्यात आला.
-------	---

[१२] अधिसभा सदस्य डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी खालील प्रस्ताव पाठविला आहे.

“विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेबाबत कामाच्या निविदा ई-टेंडरिंग पध्दतीने मागविण्यात याव्यात अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करीत आहे.”

ठराव:	सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास श्री. सुधाकर तुकाराम सरवदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	---

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

प्र. कुलसचिव
सदस्य सचिव, अधिसभा

कुलगुरु
अध्यक्ष, अधिसभा

अधिसभेच्या मंगळवार, दि. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये
अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
श्री. सु. तु. सरवदे		प्राचार्य डॉ. अ. बा. शिंगाडे
१)	सन २०१९ ते २०२१ या कालावधीत विद्यापीठ विरोधात कोणकोणत्या न्यायालयीन याचिका दाखल झाल्या आहेत?	प्रस्तुत विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सन २०१९ ते २०२१ या कालावधीतील प्रस्तुत विद्यापीठाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे एकूण १८ याचिका दाखल झाल्या आहेत.
	<ul style="list-style-type: none"> सदर याचिका कोणकोणत्या न्यायालयात दाखल झालेल्या आहेत, डॉ. घनवट यांची याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात का मा.उच्च न्यायालयात आहे? 	मा.उच्च न्यायालय, मुंबई व खंडपीठांमध्ये या याचिका दाखल झालेल्या आहेत.
	<ul style="list-style-type: none"> यामध्ये वकील आपले कोण आहेत हे समजू शकेल काय? 	संबंधित याचिका व वकीलाची यादी सोबत जोडली आहे. (सहपत्र १)
२)	सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात या विद्यापीठात शिल्लक निधी किती होता आणि दि.०१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत आपल्या विद्यापीठात किती विद्यापीठ निधी शिल्लक आहे?	सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाअखेर विद्यापीठ निधी खात्यामध्ये रक्कम रु.३९,२५,०७,१३०/- व दि.०१/०८/२०२१ रोजी विद्यापीठ निधी खात्यामध्ये रक्कम रु.४७,२२,७८,९६३/- इतकी शिल्लक आहे.
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठ निधी खर्च करण्याचे निकष काय आहेत? 	विद्यापीठ निधी हा विद्यापीठ विकासासाठी प्रामुख्याने खर्च करायचा असतो. त्यानंतर शैक्षणिक खर्च, सर्वसाधारण खर्च, परीक्षेसाठी, गेस्ट हाऊससाठी, विद्यार्थी विकासासाठी, विद्यार्थी कल्याण निधीसाठी इ. बाबींसाठी निधी खर्च करायचा असतो.
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठ निधी खर्च करित असताना विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली आहे काय? 	होय.
	<ul style="list-style-type: none"> २०१७ ते २०२१ दरम्यान विद्यापीठ निधी कोणकोणत्या कारणांसाठी खर्च झाला, याची यादी मिळेल का? 	सोबत यादी जोडली आहे. (सहपत्र २)
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठ निधी खात्यामध्ये रक्कम रु.४७,२२,७८,९६३/- इतकी शिल्लक आहे, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे विद्यापीठ निधीतून रक्कम रु.२१ कोटी खर्च झाला तर शिल्लक रु.४७ कोटी कसे? 	दर वर्षी निधी Surplus असतो, आलेला पैसा हा विद्यापीठ फंडाचाच असतो, त्यातून खर्च झाल्यानंतर जे निव्वळ Surplus असते, त्याचे Appropriation करतो आणि दरवर्षी केलेल्या Appropriation मुळे हा विद्यापीठ फंड वाढत जातो.

	<ul style="list-style-type: none"> व्यवस्थापन परिषदेच्या मंजूरीशिवाय विद्यापीठ निधी खर्च करणे योग्य आहे काय? 	<p>समान लेखा संहितेनुसार विद्यापीठ फंडातून खर्च करण्याचे अधिकार हे मा. कुलगुरु महोदय यांना असतात. रु.१० लाखांपेक्षा जास्तीचे खर्च ज्याला Material Expenditure म्हणतात, ते पहिल्यांदा खरेदी समितीच्या शिफारसीनुसार वित्त व लेखा समितीमध्ये ठेवले जाते. त्यामध्ये पारित झाल्यानंतर, व्यवस्थापन परिषदेमध्ये विचारार्थ ठेवले जातात व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतरच ते खर्च केले जातात.</p> <p>त्याचप्रमाणे बांधकामासंदर्भातील खर्च इमारत व बांधकाम सामितीसमोर ठेवले जातात व त्यांच्या शिफारसीस व्यवस्थापन परिषदेची मान्यता मिळाल्यानंतरच खर्च केला जातो.</p>
श्री. स. मा. गायकवाड		प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील
३)	<p>माजी केंद्रीय मंत्री आदरणीय खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी देण्याचा सिनेटमध्ये सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावाबाबत पुढे काय कार्यवाही झाली?</p>	<p>दि. १५ मार्च २०२१ रोजी झालेल्या अधिसभेच्या ठराव क्र. ९ च्या अनुषंगाने सदरील विषय दि. १० जुलै, २०२१ रोजीच्या विद्या परिषदेमध्ये ठेवण्यात आला असता, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक ३६० अन्वये दि.१० ऑक्टोबर, २०१८ रोजी प्रसिध्द केलेला २०१८ चा एकरूप परिणियम क्रमांक ३ 'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सन्मान्य पदव्या आणि विद्याविषयक विशेषोपाधी) एकरूप परिणियम, २०१८' मध्ये सन्मान्य पदव्या किंवा विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्याची कार्यपध्दती विषद करण्यात आली आहे.</p> <p>सदर परिणियमानुसार सदरचा प्रस्ताव नसल्यामुळे दि.१० जुलै, २०२१ रोजीच्या विद्या परिषदेने अधिसभेने शिफारस केलेला प्रस्ताव सर्वानुमते मागे घेतलेला आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> आदरणीय खासदार श्री.शरदचंद्र पवार साहेब यांना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी देण्याचा प्रस्ताव २०१८ चा एकरूप परिणियम क्रमांक ३ (सन्मान्य पदव्या आणि विद्याविषयक विशेषोपाधी) या परिणियमानुसार प्रशासनाने का तयार केलेला नाही आणि याला जबाबदार कोण आहे. 	<p>२०१८ चा एकरूप परिणियम क्रमांक ३ 'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सन्मान्य पदव्या आणि विद्याविषयक विशेषोपाधी) एकरूप परिणियम, २०१८' मध्ये सन्मान्य पदव्या किंवा विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्याची कार्यपध्दती विषद केल्यानुसार आदरणीय खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांना मानद डी.लिट. पदवी देण्याबाबतचा प्रस्ताव मा.कुलपती तथा राज्यपाल यांचेकडे नियमानुसार पाठविलेला आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील यांना सदर प्रश्नाचे उत्तर देता येते काय? 	<p>होय, प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील हे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असल्याने त्यांना प्रश्नाचे उत्तर देता येते.</p>
	<ul style="list-style-type: none"> डी.लिट. पदवी कोणाला द्यावयाची याबाबत नॉर्मस् विद्यापीठाने ठरविले आहेत काय? 	<p>एकरूप परिणियम क्रमांक ३ नुसार यासंदर्भातील ज्यांचे प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त होतात, ते प्रस्ताव परिणियमातील विहित तरतूदीनुसार मा.कुलपती महोदयांकडे पाठविली जातात. डी.लिट. पदवी देण्याचा अधिकार मा.कुलपती महोदयांना आहेत.</p>

प्रा. डॉ. तु. वि. शिंदे	अॅड नी. सु. मंकणी
<p>४) २०१९ ते २०२१ या कालावधीत या विद्यापीठातून कोणकोणत्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदावनती करण्यात आलेली आहे?</p>	<p>१) डॉ. कांबळे सूर्यकांत नंदकुमार २) श्री. हैनाळकर मलकारसिध्द महादेव ३) श्री. राठोड विकास मिठू ४) श्री. शिंदे रविराज राणोजी ५) श्री. हनमंते शेषराव विठ्ठलराव ६) श्री. चाकूरकर विशाल शिवाजीराव ७) श्री. गिन्हे रमेश गिरजाजी ८) श्री. शिंदे मिलिंद मनोहर ९) श्रीमती वाघमारे आश्विनी दिनेश १०) श्री. दिलपाके उत्तम गिरजप्पा</p>
<p>• पदावनती करण्याचे कारण काय होते?</p>	<p>सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या दि.२५/०५/२००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.२७९७/२०१५ दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०४/०८/२०१७ रोजी निर्णय देऊन दि.२५/०५/२००४ रोजीचा शासन निर्णय रद्द करून पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविले होते. या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र शासनाने मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका (याचिका क्र.२८३०६/२०१७) दाखल केलेली होती. यामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.०४/०८/२०१७ रोजी दिलेला निर्णयास स्थगिती दिलेली नसल्यामुळे दि.२५/०५/२००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नव्हते. यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश होईपर्यंत, सेवाजेष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाजेष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत असे महाराष्ट्र शासनाने दि.२९/१२/२०१७ रोजीच्या पत्रानुसार निर्देश दिले होते.</p> <p>तथापि, २०१८ व २०१९ मध्ये विद्यापीठामध्ये वर्ग १, २ व ३ मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरक्षणाची पदे रिक्त ठेऊन सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती करणे बंधनकारक असताना आरक्षणाच्या आधारे पदोन्नत्या करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये मागास प्रवर्गातील रिक्त जागेवर देखील पदोन्नत्या देण्यात आलेल्या होत्या.</p> <p>त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर त्यानुसार अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन निश्चिती प्रस्तावातील फक्त पदोन्नती दिलेल्या अधिकारी / कर्मचारीच्या वेतन निश्चितीवर घेतलेल्या आक्षेपानुसार व स्थानिक विविध संघटनेकडून चुकीचे दिलेल्या पदोन्नतीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सन २०१८ व २०१९ मध्ये दिलेल्या १० अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात आले.</p>

<ul style="list-style-type: none"> पदोन्नती करीत असताना संबंधित समितीने कायदानुसार असणारी कार्यपध्दती विचारात घेतली होती काय? 	पूर्वी झालेल्या पदोन्नती चुकीची झाल्याने, शासन निर्णयानुसार नवीन पदोन्नती नियमानुसार करण्यात आलेल्या आहेत.																																												
<ul style="list-style-type: none"> पदावनत झालेले किती शिक्षकेत्तर कर्मचारी न्यायालयात गेलेले आहेत? असल्यास संबंधित कर्मचारी कोण आहेत. 	पदावनत केलेले शिक्षकेत्तर कर्मचारी न्यायालयात गेलेले नाहीत, तथापि, श्री. हैनाळकर एम. एम. व श्री. रविराज शिंदे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांकडे अपील केलेले आहे.																																												
<ul style="list-style-type: none"> पदावनत झालेल्या किती शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती झालेली आहे? 	पदावनत झालेल्या ०२ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती झालेली आहे.																																												
<ul style="list-style-type: none"> पदोन्नती दिलेल्या लोकांना, पदोन्नती दिल्यापासून पदावनत करेपर्यंतचा कालावधी किती होता? 	<table border="1"> <thead> <tr> <th>अ. क्र.</th> <th>कर्मचाऱ्याचे नांव</th> <th>पदोन्नतीचा दिनांक</th> <th>पदावनतीचा दिनांक</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>१)</td> <td>डॉ. कांबळे सू. नं.</td> <td>२५/०७/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>२)</td> <td>श्री. हैनाळकर म. म.</td> <td>२५/०७/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>३)</td> <td>श्री. राठोड वि. मि.</td> <td>२५/०७/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>४)</td> <td>श्री. शिंदे र. रा.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>५)</td> <td>श्री. हनमंते शे. वि.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>६)</td> <td>श्री. चाकूरकर वि. शि.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>७)</td> <td>श्री. गिन्हे र. गि.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>८)</td> <td>श्री. शिंदे मि. म.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>९)</td> <td>श्रीम. वाघमारे आ. दि.</td> <td>०१/०८/२०१८</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> <tr> <td>१०)</td> <td>श्री. दिलपाके उ. गि.</td> <td>३१/०९/२०१९</td> <td>१७/०६/२०२१</td> </tr> </tbody> </table>	अ. क्र.	कर्मचाऱ्याचे नांव	पदोन्नतीचा दिनांक	पदावनतीचा दिनांक	१)	डॉ. कांबळे सू. नं.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१	२)	श्री. हैनाळकर म. म.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१	३)	श्री. राठोड वि. मि.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१	४)	श्री. शिंदे र. रा.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	५)	श्री. हनमंते शे. वि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	६)	श्री. चाकूरकर वि. शि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	७)	श्री. गिन्हे र. गि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	८)	श्री. शिंदे मि. म.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	९)	श्रीम. वाघमारे आ. दि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१	१०)	श्री. दिलपाके उ. गि.	३१/०९/२०१९	१७/०६/२०२१
अ. क्र.	कर्मचाऱ्याचे नांव	पदोन्नतीचा दिनांक	पदावनतीचा दिनांक																																										
१)	डॉ. कांबळे सू. नं.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१																																										
२)	श्री. हैनाळकर म. म.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१																																										
३)	श्री. राठोड वि. मि.	२५/०७/२०१८	१७/०६/२०२१																																										
४)	श्री. शिंदे र. रा.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
५)	श्री. हनमंते शे. वि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
६)	श्री. चाकूरकर वि. शि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
७)	श्री. गिन्हे र. गि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
८)	श्री. शिंदे मि. म.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
९)	श्रीम. वाघमारे आ. दि.	०१/०८/२०१८	१७/०६/२०२१																																										
१०)	श्री. दिलपाके उ. गि.	३१/०९/२०१९	१७/०६/२०२१																																										
<ul style="list-style-type: none"> या कालावधीतील वेतनाचा अधिभार कर्मचाऱ्यांवर राहिल का विद्यापीठावर राहिल? 	या कालावधीतील वेतनाबाबत मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.																																												
प्रा. डॉ. सु. कु. शिंदे	डॉ. वि. ल. कदम																																												
<ul style="list-style-type: none"> ५) सध्या विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या पदवी व पदव्युत्तर ऑनलाईन परीक्षेसाठी संबंधित कंपनीला प्रती प्रश्नपत्रिका किती दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे? 	सध्या विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या पदवी व पदव्युत्तर ऑनलाईन परीक्षेसाठी संबंधित कंपनीला प्रती विद्यार्थी, प्रती पेपर रु.३५/- इतके दर निश्चित करण्यात आले आहे.																																												
<ul style="list-style-type: none"> सदरचे दर हे अन्य विद्यापीठाच्या तुलनेत जादा आहेत काय? 	नाही, कारण इतर विद्यापीठांच्या तुलनेमध्ये आपल्या विद्यापीठाची परीक्षा पध्दती ही खूपच प्रगत असल्याने (उदा. Integration of student master & subject Master with exam software) तसेच इतर विद्यापीठांच्या मानाने आपली विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने आपण परीक्षेसाठी ठरवून दिलेले दर न्याय्य आहेत.																																												
<ul style="list-style-type: none"> यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली होती काय? 	होय.																																												

६)	दि. ०८ जुलै, २०१९ च्या शासन आदेशानुसार दर महिन्याला कॅस प्रक्रियेचे कॅम्प आयोजित केले जात आहेत का?	मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांचे दि.०३/०५/२०२१ रोजीच्या पत्रान्वये आदेशित केल्याप्रमाणे महाविद्यालयाच्या स्तरावर कॅस प्रक्रिया आयोजित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्र.पुअहोसोविसो/शिमा-२/२०२०-२१/५०५८, दि.१४/०७/२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महाविद्यालयास कळविले आहे.
	<ul style="list-style-type: none"> दि.०८/०७/२०१९ चा शासन आदेश आहे व दि.०३/०५/२०२१ रोजीचे विभागीय सहसंचालक यांचे पत्र आहे. यामध्ये शासनाचे आदेश श्रेष्ठ आहे की विभागीय सहसंचालकांचे पत्र श्रेष्ठ मानणार? 	या संदर्भात शासनास पत्र पाठवून मार्गदर्शन मागविला जाईल.

(सचिव अधिसभा)
कुलसचिव

Cases filed against university in Hon'ble Bombay High Court From 2019 to till date
 Adv. Sachin Deshmukh - 2 , Adv. Godbole - 2 , Adv. Joshi -

Sr. No.	Case No.	Party Name	Pending / Disposal Date	Advocate Name
1	W. P. No. 4929/2019	Dr. Anil Arjun Ghanwat V/s. PAHSUS	Pending	Adv. shri. G. S. Godbole
2	W. P. No. 12329/2019	Dr. Anil Arjun Ghanwat V/s. PAHSUS	Disposed on 29/01/2020	Adv. shri. P. N. Joshi
3	Cont. Pet. (st) No. 11433/2019	Prashant Narkhade V/s. Madha Taluka Shikshan Pra. Mandal, Kurduwadi & ors.	Pending	Adv. shri. P. N. Joshi
4	W. P. No. 550/2019 (Aurangabad)	Prarthana Nagesh Jamadar V/s. Solapur University, Solapur		Adv. shri. Sachin Deshmukh
5	W. P. No. 519/2020	Dr. Subhash Dnyandev Kadam V/s. PAHSUS		Adv. shri. P. N. Joshi
6	W. P. (st) No. 93123/2020	SAPDJ Pathashala, Solapur & Anr. V/s. State Of Maharashtra & ors.		Adv. shri. P. N. Joshi
7	W. P. (st) No. 92858/2020	SAPDJ Pathashala & Anr. V/s. State Of Maharashtra & ors.	Disposed on 20/08/2020	Adv. shri. P. N. Joshi
8	W. P. (st) No. 92755/2020	Dr. Bhagwan Nagnath Adatrao & ors. V/s. PAHSUS Through its Registrar & Anr.	Pending	Adv. shri. P. N. Joshi
9	W. P. No. (st) 92841/2020	Dr. Anil Arjun Ghanwat V/s. PAHSUS & ors.		Adv. shri. G. S. Godbole
10	W. P. No. 3324/2020 (Aurangabad)	Sakshi Chauhan V/s. The State of Maharashtra & ors.		Adv. shri. S. S. Deshmukh
11	W. P. No. (st) 3305/2021	Dr. Hanumant Krishna Awtade V/s. PAHSUS & Anr.		Adv. shri. P. N. Joshi
12	W. P. No. (st) 3306/2021	Dr. Tanaji Narayan Kolekar V/s. PAHSUS & Anr.		Adv. shri. P. N. Joshi
13	W. P. No. (st) 3391/2021	Dr. Anil Nagnath Barbole V/s. PAHSUS & Anr.		Adv. shri. P. N. Joshi
14	W. P. No. (st) 3403/2021	Dr. Ranu Dharma Kadam V/s. PAHSUS & Anr.		Adv. shri. P. N. Joshi
15	W. P. No. (st) 3407/2021	Dr. Tukaram Vitthal Shinde V/s. PAHSUS & Anr.		Adv. shri. P. N. Joshi
16	W.P. No. (st) 738/2021	Shikshan Prasarak Mandal Mangalwedha V/s. PAHSUS & ors.		Adv. shri. P. N. Joshi
17	W.P. No. (st) 9540/2021	Shri. Satish Narkar V/s P.A.H.Solapur University, Solapur		Adv. shri. P. N. Joshi
18	W.P.No. (st) 5852/2021	Salim Shaikh V/s. Account Officer, Solapur region, solapur.	Adv. shri. P. N. Joshi	

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

Point No. 3 & 4				
Expenditure from University Fund As per Audited Accounts	05/05/2018	01/04/2019	01/04/2020	01/04/2021
	To	To	To	To
	31/03/2019	31/03/2020	31/03/2021	31/07/2021
Academic Expenditure	1,45,77,668	4,20,79,863	2,02,56,964	72,77,411
Common Services & General	4,75,66,517	6,64,04,941	3,85,34,303	1,41,57,075
Examination - Payments	8,38,54,347	6,45,47,605	5,15,89,181	2,14,05,422
Guest House - Payments	19,658	19,148	17,285	1,750
Students Development Section- Payments	28,60,077	32,28,148	2,39,103	1,650
Welfare Scheme for Students Teachers	1,84,000	90,500	30,000	0
Depreciation	57,39,048	66,27,446	74,03,004	0
Capital Expenditure	1,46,42,037	1,73,82,935	9,77,93,822	1,71,98,375
Total Rs.	16,94,43,353	20,03,80,586	21,58,63,662	6,00,41,683
Total Expenditure Rs.	64,57,29,284			